



Dear friends, we believe that NIRMAN is not just a program but a thought process, a way of living. We hope you will get a glimpse of it while filling up this introspective application form.

Best wishes to you for this journey towards a life filled with purpose & impact.

Look forward to meeting you soon!

Instructions

- **Eligibility:** 18 – 28 years
- Please write the answers in a separate word document/paper. Be specific in your answers.
- Answers can be written in either Marathi, Hindi or English. Please maintain the order of the questions and write answers to all of them.
- Please email the filled application form to nirmaanites@gmail.com or send the hard-copy by post to “**NIRMAN, SEARCH, Gadchiroli – 442605**”. Please DO NOT send us photos by WhatsApp.
- After scrutinizing the application form, the selected candidates will be informed by email/phone about the interview, to be conducted at your location or on Skype.
- NIRMAN workshops will be conducted at the campus [Shodhgram](#) of [SEARCH](#), Gadchiroli.



Application Form

A) About Self स्वतःविषयी:

1. Name (नाव):
2. Birth date (जन्मतारीख):
3. Gender (लिंग):
4. Contact No. (फोन नंबर):
5. E-mail id (ई-मेल):
6. Current Address (सध्याचा पत्ता):
7. Permanent Address (मूळ पत्ता):
8. Education (शिक्षण):
9. Institute/College (कॉलेज):
10. Current Job Profile (if any) [नोकरी/व्यवसाय (असल्यास)]:
11. Write about your family background in brief (तुमचे कुटुंब व त्यातील व्यक्तींविषयी थोडक्यात माहिती लिहा):

B) About Self: Thoughts, Emotions, Action स्वतःविषयी: विचार, भावना, कृती

Please answer the following questions in a clear and concise manner; your answers need not be long, but should clearly convey your viewpoint. कृपया पुढील प्रश्नांची थोडक्यात पण स्पष्ट शब्दात उत्तरे द्यावी.

1. What kind of work do you intend to do after your education/ if already working, what are you doing? What was your thought process while taking the decision?
शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही काय काम करू इच्छिता/ सध्या काम करत असल्यास, काय काम करत आहात? हेच काम करावे असा निर्णय घेताना काय विचार केला ?
2. Why are you interested in being a part of NIRMAN? (write in about 200 words)
तुम्हाला निर्माणमध्ये का सहभागी व्हावेसे वाटते? (सुमारे 200 शब्दात लिहा.)
3. Today, what are the questions about your life whose answers you are searching for?
आजच्या घडीला तुम्हाला स्वतःच्या आयुष्याबद्दल पडलेले असे कुठले प्रश्न आहेत ज्यांचा तुम्हाला शोध आहे?
4. Describe your own service experience(s) or any past experiences relevant to the social sector. If you have no such experience, what has stopped you till today?
सामाजिक क्षेत्राशी अथवा सेवाकार्याशी संबंधित तुमचे प्रत्यक्ष अनुभव वर्णन करा. नसल्यास, मनातील इच्छेला प्रत्यक्षात आणण्यात तुम्हाला आजवर काय अडचण जाणवली आहे?
5. List 5 books that you have read and liked the most. (Title and author)
तुम्ही वाचलेली व तुम्हाला आवडलेली अशी 5 पुस्तकांची नावे लिहा. (शीर्षक व लेखक)
6. During your productive lifetime, how do you wish to impact others positively? Who are these "others" and why do you wish to impact them in particular? (try to be as specific as possible)
तुमच्या जीवनकाळात तुम्ही इतर लोकांच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल घडवून आणू इच्छिता? हे "इतर" लोक म्हणजे नेमके कोण? तुम्हाला त्यांच्यासाठीच काम करण्याची इच्छा का आहे? (शक्य तितक्या नेमक्या शब्दात लिहा)

C) About Society समाजाविषयी:

This section is about society and social problem solving. You can make use of any available resources to find out relevant facts in case you do not know the subject matter. या विभागामधील सर्व प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. तुम्हाला गरज भासल्यास माहिती मिळवण्यासाठी कुठल्याही ज्ञानस्त्रोतांचा वापर करायला हरकत नाही.

1. From 1995 to 2015, more than 3,20,000 farmers have committed suicide in India. What according to you are the reasons for this disaster? Explain.

1995 ते 2015 या काळात भारतभरात 3 लक्ष 20 हजाराहून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केलेली आहे. तुमच्या मते अशी परिस्थिती उद्भवण्याची काय कारणे आहेत? स्पष्ट करा.

किंवा / OR

Every year in India, ~5 crore Indians are pushed below poverty line due to expenditure on healthcare. What according to you are the reasons for this disaster? Explain.

दर वर्षी, आरोग्यसेवेवरील खर्च न झेपल्यामुळे सुमारे 5 कोटी भारतीय जनता ही दारिद्र्यरेषेखाली ढकलली जाते. तुमच्या मते अशी परिस्थिती उद्भवण्याची काय कारणे आहेत? स्पष्ट करा.

2. Suppose after completing your formal education, you are given NIRMAN Fellowship under which you have the opportunity to work fulltime for 1 year on any one social problem. Which specific problem and place would you choose to work on and what concrete steps will you take in the period of one year to solve that problem? Describe your proposed action plan of one year.

असे समजा की तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला निर्माणतर्फे एक फेलोशिप देण्यात आली ज्यांतर्गत एक वर्षासाठी पूर्ण वेळ एका सामाजिक प्रश्नावर/समस्येवर काम करायची संधी आहे. तुम्ही काम करण्यासाठी कुठला नेमका प्रश्न व जागा निवडाल आणि एका वर्षामध्ये तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काय पावले उचलाल? तुमचा एका वर्षाचा ढोबळ कृती कार्यक्रम सांगा.

D) NIRMAN Youth Purpose Questionnaire:

You are almost done now! To complete this last part, please visit [NYPQ Questionnaire](#).

Please enter the exact same personal details as filled in this form which will enable us to track and match your answers. You will then be prompted with a series of thought-provoking self-rating questions. Please choose the rating/options that are most applicable to you and finally click the submit button. Your answers will reach us and at the same time you will get an interesting report about yourself!

Important: Your application will be considered complete only after you have finished answering all the questions in this Application Form as well as the NIRMAN Youth Purpose Questionnaire.

Hope you enjoyed thinking and answering the questions in the NIRMAN Application Form! Over the years, ~5500 youth across India have responded to these questions (or their earlier version) and have often told us that irrespective of their further selection in the NIRMAN process, the questions helped them contemplate about their lives. We trust that you too had a similar experience! Look forward to meeting you soon in the interviews!

Thank you for your time, energy & dedication!